

**मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदांमधील .
कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करणेबाबत.**

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन परिपत्रक क्र.अराप-२००८/प्रक्र-२३२/आस्था-९
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ५ जुलै, २००८.**

- पहा:** १) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.अराप-२०००/
प्र.क्र.३१३२/१५, दिनांक १४/११/२०००
२) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.अराप-२००५/
प्रक्र-५८०/आस्था-९, दिनांक ६/१/२००३

शासन परिपत्रक:

सन १९९९-२००० चा लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवाल तसेच २०००-०१ च्या वार्षिक अहवालातील परिच्छेदाच्या अनुषंगाने दिनांक ११/६/२००८ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या संदर्भात झालेल्या पंचायत राज समितीच्या बैठकीत शालेय शिक्षण विभाग व ग्राम विकास विभागाच्या सचिवांची साक्ष देण्यात आली. याबाबत चर्चा करताना समितीने असा मुद्दा उपस्थित केला की, मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. ग्राम विकास विभागाच्या उपरोक्त संदर्भीय क्र.(१) येथील दिनांक १४.११.२००० च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे व जे शिक्षक मुख्यालयी राहात नाहीत त्यांच्याविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या असल्याचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांनी साक्षीच्यावेळी माहिती पुरविली. तसेच चर्चेच्या ओघात अशीही माहिती सादर करण्यात आली की, मुख्यालयी न राहणा-या ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याबाबतचे निर्देश उपरोक्त संदर्भीय क्रमांक (२) येथील दिनांक ६.१.२००६ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. परंतु शिक्षक आणि ग्रामसेवक या व्यतिरिक्त जिल्हा परिषदांमधील इतरही कर्मचारी मुख्यालयात हजर राहात नाहीत असे समितीच्या निदर्शनास आल्यावरून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्याविरुद्ध निर्गमित करण्यात आलेल्या कारवाईच्या आदेशांच्या धर्तीवर मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदांमधील इतर सर्व गट "क" व "ड" मधील कर्मचा-यांविरुद्धही कारवाईचे आदेश निर्गमित करण्याबाबत पंचायत राज समितीने सूचित केले आहे.

२. पंचायत राज समितीने केलेल्या वर नमूद सूचना स्वीकारून शासन आता असे आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांमधील शिक्षक, ग्रामसेवक, इत्यादी जे कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसतील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा, अशा कर्मचा-यांविरुद्ध कारवाई न करण्यास जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात यावी आणि अशा मुख्यालयी न राहणा-या कर्मचा-यांचा घरभाडे

भत्ता रोखण्यात यावा. उल्लेखित संदर्भ क्र. १ व २ नुसार अनुक्रमे शिक्षक व ग्रामसेवक यांच्यापुरते काढण्यात आलेले आदेश आता या शासन परिपत्रकान्वये जिल्हा परिषदांमधील मुख्यालयी न राहणा-या इतर सर्व गट "क" व "३" मधील कर्मचा-यांनाही लागू करण्यात येत आहेत. हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याबाबत दक्षता घ्यावी.

हे परिपत्रक संगणक सांकेतांक क्र. २००८०७०५१२४४४२००१ अन्वये शासनाच्या वेबसाईट www.maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रकाश दिलेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

प्रधान सचिव, शासनेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

कार्यासन आस्था-२,३,४,५,७,८,१०,११ व १२, ग्राम विकस व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (कार्यासन आस्था -९)